

Sensex plunges 560 pts, 2nd-biggest fall this year

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, July 19


THE SENSEX CRASHED 560 points while the broader NSE Nifty closed much below the key 11,500 mark. The market after the government thwarted hopes of tax relief for FPIs. Lacklustre earnings, slowing consumption and already pricey valuations further kept a lid on the buying sentiment, traders said.

Led by a sell-off in auto and banking stocks, the Sensex crashed 560.45 points or 1.44% to settle at 38,337.01. Similarly, the Nifty sank 177.65 points or 1.53% to 11,412.25.

This was the second-biggest fall for the Sensex in 2019. The index had plunged 792.82 points on July 8 following the Budget.

Investors have suffered a wealth erosion of about ₹3.79 lakh crore in the previous two sessions, with the market capitalisation of BSE-listed companies standing at ₹1,45,34,758.53 crore.

During the week, the Sensex declined by 399.22 points



or 1.03%, while the Nifty shed 133.25% or 1.59%. M.M., Bajaj Finance, Tata Motors, BSE auto, Indus Bank, Yes Bank, Bajaj Auto, Kotak Bank, SBI and ICICI Bank were among the top losers, dropping up to 4.36%. Index heavyweight IIL closed 1.01% lower ahead of its quarterly results.

NTPC, Power Grid, TCS and ONGC were the only gainers in the Sensex pack, surging up to 2.32%.

Replying to a debate on the Finance Bill in Parliament after market hours on Thursday, finance minister Nirmala Sitharaman dismissed the argument that the proposed hike in tax on the super-rich

Rupee snaps three-day losing streak; up 17 p

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, July 19

THE RUPEE SNAPPED ITS three-day losing streak to close 17 paise higher at 68.80 against the dollar on Friday as market participants pinned their hopes on an aggressive rate cut by the US Federal Reserve later this month.

Forex traders said the rupee, along with most Asian currencies, strengthened following dovish comments from Fed officials, offsetting the impact of soaring crude oil prices amid fresh geopolitical tensions in the Middle East. "Rupee snapped the 3-day



losing streak and settled 17 paise higher against the US dollar Friday, with traders expecting a more aggressive policy easing by the US Federal Reserve," said VK Sharma, head of PCG and capital markets strategy, HDFC Securities.

JM FINANCIAL MUTUAL FUND

NOTICE

Notice is hereby given that the Trustees of JM Financial Mutual Fund have approved the declaration of dividend under the below mentioned Dividend Option of JM Multicap Fund (the "Scheme") and fixed July 20, 2019 as the record date for this purpose in accordance with SEBI Circular No. SEBI/IMD/CIR No. 1/64/07/06 dated April 4, 2008. All unitholders whose names appear on the register of unitholders under the following Dividend Option of the below mentioned Scheme, as at the close of business hours on the said record date, shall be eligible to receive the dividend.

Scheme / Option Name	Face Value per unit (Rs.)	NAV per unit (Rs.) as on July 19, 2019	NAV per unit (Rs.) as on 29.18.14	Gross Dividend upto (Rs.)
JM Multicap Fund - Dividend Option	10	29.1814	29.1814	4.95 per unit

*However, the final dividend rate will be declared based on the availability of distributable surplus in the above mentioned Dividend Option of the Scheme on the record date. Dividend payable to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

After payment of dividend, the per unit NAV of the above mentioned Dividend Option of the Scheme will fall to the extent of the payout and applicable statutory levies.

Place : Mumbai
Date : July 19, 2019

Authorised Signatory
JM Financial Asset Management Limited
(Investment Manager to JM Financial Mutual Fund)

For further details, please contact :
JM Financial Asset Management Limited
(Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.)
Registered Office: 7th Floor, Chery, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.
Corporate Office: Office 8, 8th Floor, Chery, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025.
Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. Tel. No.: (022) 6198 7777
* Fax No.: (022) 6198 7704. * E-mail: investor@jmf.com * Website : www.jmfinancial.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. REF No. 52761920

VEDANTA LIMITED
CIN: L3209MH1985PLC291384
Regd. Office: 11 Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Rajiv Gandhi, Chhatrapati Shivaji Maharaj, 400 763
Phone No. +91-22-66434500, Fax: +91-22-66434530, Email: ir@vedanta.com, website: www.vedanta.com

NOTICE

Notice pursuant to Section 201 of the Companies Act, 2013 is hereby given that Vedanta Limited is applying to the Central Government under section 196 read with schedule V and other applicable provisions of the said Act, for its approval for the appointment of Mr. Srivinas Venkatasubramanian, British national, as a Whistle Blower Director designated as Chief Executive Officer (CEO) of the company w.e.f. 01.03.2019 till 31.08.2021 on terms and conditions as set out in the resolution passed by the Board of Directors in their meeting held on January 31, 2019 and approved by the shareholders in the 64th Annual General Meeting held on July 11, 2019. The relevant documents with respect to the said proposal can be inspected at the registered office of the company on any working day during the business hours of the company.

By the Order of the Board of Directors
Mr. Vedanta Limited
Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Date: July 20, 2019
Place: Gurugram

PRESSMAN PROPERTIES LTD
CIN: L54500WB1982PLC035249
Regd. Office: Pressman House, 10A, Lee Road, Kolkata- 700020
Tel: (033) 4031081011; Fax: (033) 403108113
Email: pressmanpropertiesltd@gmail.com, Website: www.pressmanproperties.com

RESULT OF POSTAL BALLOT

Pursuant to the provisions of section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the approval of the Shareholders was sought by means of Postal Ballot (including e-voting) for Voluntary Delisting of Equity Shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are listed, in terms of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulation, 2009 as amended (hereinafter called the "Delisting Regulations"), as specified in the Postal Ballot Notice dated 07.06.2019 read with Special Resolutions and Explanatory Statement attached thereto.

Mr. Ratan Lal Sureka (DIN: 00273935), Director of the Company, has announced the results of the Postal Ballot on the basis of the Scrutinizer Report dated 18.07.2019 submitted by the Scrutinizer, Mr. Deepak Daga, Practising Chartered Accountant, Partner of S M Daga & Co., 11 Clive Row, Kolkata 700 021 (Membership No. 059295, FRN No. 303119E), appointed in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder. The results of the Postal Ballot as follows were announced at the Registered Office of the Company. A summary of the Postal Ballot votes received is given below:

Sl. No.	Votes casted	By Physical Ballot	By Electronic Voting	Total No. of Valid Votes	% of votes polled on outstanding shares
1	Favour	120	253079	253099	99.98
2	Against	Nil	Nil	Nil	Nil
	Total	120	253079	253099	99.98

Resolution required: (Ordinary/Special) Special resolution for Delisting of Securities from Calcutta Stock Exchange Limited

Whether Promoter/Promoter Group are interested in the agenda/Resolution? Yes

Category	No of shares held	Mode of voting	No of votes polled	% of votes polled on outstanding shares	No of votes in favour	% of votes in favour	No of votes against	% of votes against
Promoter and promoter Group	1897870	Physical Ballot	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
		E-voting	1897870	100	1897870	100	Nil	Nil
Sub Total (A)	1897870		1897870	100	1897870	100	Nil	Nil
Public-Institutions	Nil	Physical Ballot	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
		E-voting	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Sub Total (B)	Nil		Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Public-Non Institutions	633360	Physical Ballot	120	0.02	120	Nil	100	Nil
		E-voting	632900	99.92	632900	Nil	100	Nil
Sub Total (C)	633360		633020	99.94	633020	Nil	100	Nil
TOTAL (A+B+C)	2531230		2530690	99.98	2530690	Nil	100	Nil

Note: i. The terms "Public Shareholders" and "Promoter Shareholders" have the same meaning as assigned to them under the Delisting Regulations.
ii. The total valid votes cast by the Public Shareholders in favour of the proposed resolution were more than two times of the valid votes cast by the Public Shareholders as required under Delisting Regulations. Accordingly, the Special Resolution as set out in the Postal Ballot Notice dated 07.06.2019 was declared as approved and passed with requisite majority as required under regulation 81(1)(b) of the Delisting Regulations.

For Pressman Properties Limited
Sd/-
Pramina Suchanti
Director
DIN: 00273736

Place: Kolkata
Date: 19.07.2019

TAI INDUSTRIES LIMITED
CIN: L01222WB1983PLC056605
Registered Office: Ashant Building 3rd Floor, 52A, Mitra Ghosh Road, Kolkata - 700 016
Phone No.: (033) 2226 0838, 4041 6666
Fax: (033) 2249 7319
E-mail: info@taiind.com
Website: www.taiind.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 26th July 2019, to inter alia, consider and approve the Company's Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2019.

This information is also available on the website of the Company at www.taiind.com and on the website of the Bombay Stock Exchange at www.bse.co.in.

By Order of the Board
Place: Kolkata
Date: 20.07.2019
Company Secretary

LORDS ISHWAR HOTELS LIMITED
Reg. Office: New Revival, New Sector Garden, Tagore Park, Newy Road, Bhubaneswar-751002, Odisha-751002, India
For: 0685 279028, CIN: L55100WB1989B0264
E-mail: info@lordishwar.com, Web site: www.lordishwar.com

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a Notice is hereby given that a Board Meeting No. 2019-2020 of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 27th July, 2019 at 11.00 am at the Registered Office of the Company to inter alia, consider and approve, along with other business, the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019.

This information is also available on the Company's website www.lordishwar.com & on the website of BSE Ltd at www.bseindia.com

For & on behalf of the Board,
LORDS ISHWAR HOTELS LIMITED
Sd/-
Ranjit Kumar Singh
Company Secretary
Date: 19th July 2019
(A243431)

LCB

L.G. BALAKRISHNAN & BROS LIMITED
6/1513, Krishnarajapuram Road, Ganapathy, Coimbatore - 641 006, Ph: 0422 2552325 Fax: 0422 2552333
Email: info@lgb.com Website: www.lgb.co.in
CIN: L2919TZ1956PLC000257

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 31st July, 2019 to inter alia, and approve the Audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2019.

The said Notice may be accessed on the Company's website at www.lgb.co.in and may also be accessed on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For L.G. BALAKRISHNAN & BROS LTD
Chairman: M. LAKSHMI KANTH JOSHI
04/7/2019 GA, Legal & Company Secretary

REMSONS Industries Limited
(CIN: L1900MH1971PLC019141)
4th Floor, Gladiolus, Hanuman Road, Vile Parle (East), Mumbai-400007
Tel No: 022 26119883, 022 26122668
Email Id: remsons@remson.com, website: www.remsons.com

NOTICE

Notice is hereby given in terms of Regulations 29(1)(a) and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 26th July, 2019 inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

The information is also available on the website of BSE Ltd, (www.bseindia.com) and National Stock Exchange of India (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz., www.remsons.com.

For REMSONS INDUSTRIES LTD
Sd/-
ROHIT DARIJ
Company Secretary & Compliance Officer
Place: Mumbai
Date: 19th July, 2019

L&T Technology Services

L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED
(A subsidiary of Larsen & Toubro Limited)
Registered Office: L&T House, N. M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001; Tel: (91) 22 6752 5656; Fax: (91)22 6752 5893
Email: investor@lts.com, Website: www.lts.com, Corporate Identity Number: L72900MH2012PLC232169

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019

Particulars	Consolidated			Standalone		
	Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended
	30/06/2019	31/03/2019	30/06/2018	30/06/2019	31/03/2019	30/06/2018
Total Income	14,404	13,768	12,504	53,011	13,004	12,740
Net profit before tax	2,773	2,650	2,679	10,314	2,686	2,464
Net profit after tax	2,041	1,924	1,981	7,684	1,980	1,651
Total comprehensive income	2,022	2,568	1,135	7,729	1,965	2,507
Other capital	208	208	205	24,614	208	208
Face value per equity share (₹)	2	2	2	2	2	2
Earnings per equity share (Not annualised)						
(a) Basic EPS (₹)	19.60	18.41	19.28	74.06	19.03	17.80
(b) Diluted EPS (₹)	19.30	18.13	18.73	72.91	18.75	17.53

Notes:
(i) The financial results of the Company for the quarter ended June 30, 2019 and June 30, 2018 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on July 19, 2019.
(ii) The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The quarterly financial results in the detailed format are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.lts.com.
(iii) During the quarter ended June 30, 2019, the Company has allotted 8,185 equity shares of ₹ 2 each fully paid-up on exercise of stock options by employees, in accordance with the Company's stock option scheme.
(iv) The Group adopted Ind AS 116 - Leases on April 1, 2019 by using the modified retrospective approach and accordingly comparative for the year ended March 31, 2019 have not been retrospectively adjusted. Consequently, the Group has not restated comparative figures and the cumulative effect of initially applying this Standard has been recognized as an adjustment to the opening balance of retained earnings as at April 1, 2019. Adoption of Ind AS 116 on transition date resulted in creation of right of use assets by ₹ 3,333 million and an increase in lease liability by ₹ 3,874 million with corresponding change in retained earnings of ₹ 345 million (net of taxes).
(v) Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

Place : Mumbai
Date : July 19, 2019

For L&T Technology Services Limited
Sd/-
Keshab Panda
Chief Executive Officer and Managing Director

HSBC MUTUAL FUND

NOTICE CUM ADDENDUM TO STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF HSBC MUTUAL FUND

Investors are requested to note that Mr. Nani Byram Javeri has been appointed as an Independent Trustee on the Board of Trustees of HSBC Mutual Fund (Fund) effective from July 12, 2019.

The following details of Mr. Javeri shall be included in the SAI of the Fund:

Name	Age	Educational Qualifications	Brief Experience
Mr. Nani Byram Javeri	73	B.A. (Hons) History	Over 42 years' experience in financial services industry. He served as CEO of Bank Sohar in Oman during 2006-2009 and Birla Sun Life Insurance in India during 2002-2006. Prior to joining Birla Sun Life Insurance, Mr. Javeri spent 32 years with Grindlays Bank in various capacities in India, London and Melbourne. He was also associated with Oman International Bank in Oman and Times Bank Ltd in India. Under his leadership Birla Sun Life Insurance emerged as one of the leading private sector life insurance companies in India. During his tenure Birla Sun Life was awarded as Best Insurance Company by Outlook in 2004 and among best five life insurance companies in Asia for 2004 by Asian Insurance Review. He joined as MD of Times Bank when it was in difficulty and through a well thought out action plan, he along with senior management, turned around the fortunes of the Bank.

This notice-cum-addendum forms an integral part of the SAI of the Fund, as amended from time to time. All other terms and conditions except as mentioned above, of SAI remain unchanged.

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited (Investment Manager to HSBC Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory
Mumbai, July 19, 2019

HSBC
Global Asset Management

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management (India) Private Limited, 16, V.N. Road, Fort, Mumbai-400001.
E-mail: hsbcmf@camsonline.com, website: www.assetmanagement.hsbc.co.in
Issued by HSBC Asset Management (India) Private Limited
CIN-U71400MH2001PTC134220

TIL LIMITED
(CIN: L74999WB1974PLC041725)
Regd. Office : 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata 700 024
Tel : (033) 6633 2002/2945; Fax : (033) 2469 3731/2143
Website : www.tilindia.in

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING AND ELECTRONIC VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of TIL LIMITED (the Company) is scheduled to be held on Tuesday, 13th August, 2019 at 10:00 a.m. at the Registered Office of the Company at 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata - 700 024 to transact the businesses set out in the Notice of the AGM dated 22nd May, 2019.

The Company has on 19th July, 2019 completed despatch of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2018-19 together with the Attendance Slip & Proxy Form by (a) e-mail to the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participants and (b) sending physical copies to other Members (whose e-mail IDs are not registered) at their registered postal address by permitted mode. Members may also download the Annual Report, Notice of the AGM, Attendance Slip & Proxy Form available at the Company's website at www.tilindia.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Company is providing the Members facility to exercise their right to vote on resolutions set forth in the Notice of the AGM by electronic means from places other than the venue of the AGM (remote e-Voting) through e-Voting services provided by NSDL. Only those Members who hold shares as on the cut-off date i.e. Wednesday, 7th August, 2019 shall be provided with the said facility.

The remote e-Voting period commences on Thursday, 8th August, 2019 at 9:00 a.m (IST) and ends on Monday, 12th August, 2019 at 5:00 p.m. (IST). During this period, Members may cast their votes electronically. The e-Voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity shares of the Company.

The facility for voting through ballot paper shall also be made available at the AGM. The Members who have cast their vote by e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a Member, it cannot be subsequently changed or voted again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the AGM Notice and holding shares as on the cut-off date, may obtain user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and then cast their vote accordingly. For further details, please refer to the notes provided in the AGM Notice.

In case of any queries/grievance with regard to remote e-Voting, kindly refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for shareholders available under the 'Downloads' section of NSDL's e-voting website, www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Pareek, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013; E-mail Id: pallavaid@nsdl.co.in and evoting@nsdl.co.in; Phone No. 022 24994545/4600 or toll free no. 1800-222-990.

For TIL Limited
Sd/-
Sekhar Bhattacharjee
Company Secretary

Place : Kolkata
Date : 19.07.2019

TRACTORS INDIA

TIL LIMITED
(CIN: L74999WB1974PLC041725)
Regd. Office : 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata 700 024
Tel : (033) 6633 2002/2945; Fax : (033) 2469 3731/2143
Website : www.tilindia.in

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING AND ELECTRONIC VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of TIL LIMITED (the Company) is scheduled to be held on Tuesday, 13th August, 2019 at 10:00 a.m. at the Registered Office of the Company at 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata - 700 024 to transact the businesses set out in the Notice of the AGM dated 22nd May, 2019.

The Company has on 19th July, 2019 completed despatch of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2018-19 together with the Attendance Slip & Proxy Form by (a) e-mail to the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participants and (b) sending physical copies to other Members (whose e-mail IDs are not registered) at their registered postal address by permitted mode. Members may also download the Annual Report, Notice of the AGM, Attendance Slip & Proxy Form available at the Company's website at www.tilindia.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Company is providing the Members facility to exercise their right to vote on resolutions set forth in the Notice of the AGM by electronic means from places other than the venue of the AGM (remote e-Voting) through e-Voting services provided by NSDL. Only those Members who hold shares as on the cut-off date i.e. Wednesday, 7th August, 2019 shall be provided with the said facility.

The remote e-Voting period commences on Thursday, 8th August, 2019 at 9:00 a.m (IST) and ends on Monday, 12th August, 2019 at 5:00 p.m. (IST). During this period, Members may cast their votes electronically. The e-Voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity shares of the Company.

The facility for voting through ballot paper shall also be made available at the AGM. The Members who have cast their vote by e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a Member, it cannot be subsequently changed or voted again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the AGM Notice and holding shares as on the cut-off date, may obtain user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and then cast their vote accordingly. For further details, please refer to the notes provided in the AGM Notice.

In case of any queries/grievance with regard to remote e-Voting, kindly refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for shareholders available under the 'Downloads' section of NSDL's e-voting website, www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Pareek, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013; E-mail Id: pallavaid@nsdl.co.in and evoting@nsdl.co.in; Phone No. 022 24994545/4600 or toll free no. 1800-222-990.

For TIL Limited
Sd/-
Sekhar Bhattacharjee
Company Secretary

Place : Kolkata
Date : 19.07.2019

